

Research Paper**राजर्षी शाहू महाराज आणि कुलकर्णी वतन : एक अभ्यास**

प्रा. डॉ. टकले सखाराम पंढरीनाथ
 इतिहास विभाग प्रमुख,
 स्वामी विवेकानन्द महाविद्यालय, मंठा जि. जालना

प्रस्तावना :-

वतनश हा अरबी शब्द आहे. या शब्दाचा वापर महाराश्ट्रात मुसलामनी अमलाच्या काळात रुढ झाला. श्वरकारकडून एखाद्या ग्रामाधिकाऱ्याला मिळालेली जमिनीची देणगी म्हणजे वतन होयश1 श्वतन म्हणजे जात, धांदा, वशंपरंपरागत काम, चाकरी, नेमणूक, उत्पन्न, अधिकार, मानपान, हक्क, वडिलोपार्जीत मिळकत अगर स्थावरच्या योग्यतेची जंगम मालमत्ता जन्मभूमी असा होतोश2 याचाच अर्थ वतन हे व्यापक अर्थाने वापरलेले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडातही श्वतनश व्यवस्था अस्तित्वात होती. तसे बघितले तर सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी वतन व्यवस्था होती, पण शाहू महाराजांच्या कालखंडात शकुलकर्णीश वतनावरून वाद निर्माण झालेला दिसतो.

कुलकर्णी वतन :-

छत्रपती शाहू पूर्व काळात अर्थात शिवकाळातही कुलकर्णी वतन होते. खेड्यामध्ये शपाटीलश हा प्रमुखवतनदार तर शकुलकर्णीश हा गावचा दुर्घट दर्जाचा अधिकारी आणि पाटलाचा सहाय्यक. खेड्यामध्ये शिकलेला अथवा लिहिता—वाचता येणारा वतनदार म्हणजे कुलकर्णी. कुलकर्णी वतनाला श लेखनवृत्तीश असेही म्हणत. प्रत्येक गावात कुलकर्णी वतनदार असावाच असे नाही. त्यामुळे एका कुलकर्णी वतनदाराकडे अनेक गावे असत. मोठ्या गावामध्ये एक शकुलकर्णीश तर गाव छोटे असल्यास अनेक गावे मिळून एक कुलकर्णी असे. मराठे काळात अनेक वतनदारांना कुलकर्णी—ज्योतीश्य वतन एकत्रित असल्याचे आढळते. कारण ही वतने ब्राह्मणांची असत व त्यांचे काम लेखनाचे होतो.3 शकुलकर्णीश वतन हे लेखन कला, ज्याला आवगत आहे. त्यांच्याकडे असे, पर्यायाने हे पद ब्राह्मणाकडे गेल्याचे दिसून येते. तसे बघितले तर सुरुवातीला कुलकर्णी वतन वंश परंपरागत नव्हते पण काळाच्या ओद्यात ते पद वंश परंपरागत झाले असावे. एखाद्या घराण्यात शिक्षणाचे बीज रोवले गेले म्हणजे साधारणपणे त्या घराण्यात ते रुजते आणि शिक्षणाची परंपरा टिकविण्याकडे त्या घराण्याचा कल असतो, आणि अशया घराण्याला वतनाचे आमिश दाखवून कुलकर्णी पद दिले. वतनाचा असा व्यवहारिक फायदा लक्षात घेऊन व्यवस्था शकुलकर्णीश वतन हे वंशपरंपरागत केले असावे.4

छत्रपती शाहू आणि कुलकर्णी वतन :

छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये खेड्यामध्ये कुलकर्णी हाच प्रमुख वतनदार बनला होता. पाटील हा गावचा प्रमुख पण तो निरक्षर व अडाणी असल्यामुळे गावची सर्व सत्ता कुलकर्णीच्याच हात असे. शगावचा महसूल त्या संबंधिते दफ्तर, जमिनीच्या नोंदणीचे दफ्तर, सरकार दरबाराशी पत्रव्यवहार आदी बाबी कुलकर्णीच्याच हाती असत. सरकारचा तो गावातील अधिकृत प्रतिनिधीच असल्याने सरकारच त्याच्या मुख्यातून बोलते, अशी रयतेची समजूत असे. लिखापडी करणारा गावातील हा एकमेव गृहस्थ असल्याने गावकन्याचे सर्व व्यवहार त्याच्या मदतीने व साक्षीने होत. काही ठिकाणी कुलकर्णी सावकारीही करत असे आणि मग त्याच्या सावकारी पाशात अनेक गरीब रयत अडकून ते देशोधडीला लागत.5 कुलकर्णी खेड्यातील जनतेला वेठीस धरात असत. छत्रपती शाहू महाराजांना माहित होते की, कुलकर्णीमुळे खेड्यातील जनता त्रस्त झालेली आहे. त्यांच्या सावकारी वृत्तीमुळे जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ लागला. शकुलकर्णीश वतनदाराच्या

विरोधात महाराजाकडे अनेक गन्हाणी येत. आपल्या संस्थानामध्ये रयतेवर अन्याय होता कामा नये, तसेच प्रजेचे कल्याण व्हावे, त्यांचे शोशण थांबावे असे महाराजांना वाटत होते. खेड्यामध्ये पाटील व कुलकर्णी हे वतनदार सर्वेसर्वा असत, यापैकी पाटील अडाणी, निरक्षर अर्थात अंगठा बहादर! परिणामी सर्वेसर्वा हा कुलकर्णीच! कुलकर्णी हा रयतेचे कसे शोशण करतो, याविशयी शाहू महाराजांना खेड्यातील दौन्याच्यावेळी कळत असे. शिवाय कुलकर्णी रयतेला आपल्या विरुद्ध, व इंग्रज सत्तेविरुद्ध भडकविण्याचे प्रयत्न करतो, म्हणजेच एकाच्यवेळी कुलकर्णी जनतेचे शोशणही करतो तद्वतच आपल्याविरुद्ध व इंग्रज सत्तेविरुद्ध लोकांना उठविण्याचे काम करतो.

छत्रपती शाहू महाराजांना सामाजिक समता निर्णय करावयाची होती. मागासलेल्या वर्गाची उन्नती घडवून आणायची होती. त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानामध्ये वेगवेगळे प्रयोग आरंभिले. यामध्ये कुलकर्णी ही सर्वात मोठी अडचण होती. त्यांनी मुंबई सरकारचे गृहसंचिव रॉबर्टसन यांना एक पत्र लिहीले त्या पत्रात महाराज म्हणतात, शकुलकर्णी याचे गावात किती वजन असत. व तो इतक्या क्षुलक वेतनावर काम करावयास का तयार असतो, हे आपणास माहित आहेच. त्याच्या कारस्थानामुळे त्याला बराच पैसा मिळतो व पैसा मिळविण्याचे त्याचे वाममार्ग अनेक आहेत. खेडूत हे आज्ञानी असल्यामुळे ते आपल्याच दयेवर अवलंबून असतात हे तो जाणतो. पण जर खेडुतांना लिहायला व वाचायला शिकविले तर त्याचे सर्व वजन खलास होईल. त्यामुळे मी जी सक्तीची मोफत शिक्षणाची योजना सुरु केली आहे, तिला स्वाभाविकपणे त्याची अनुकूलता नाही. मी ब्राह्मणी कारस्थानांचा बिमोड करण्यासाठी सरकारला कसे सहाय्य करीत आहे, हयाची त्याला पूर्ण कल्पना आहे.6 यावरून कालबाह्य उरलेले कुलकर्णी वतन नश्ट करणे किती गरजेचे होते हे स्पष्ट होते. कुलकर्णी वतन नश्ट करण्यासाठी सामाजिक व राजकीय कारणे दडलेली दिसून येतात. त्यामुळे कुलकर्णी वतन नश्ट करून त्या ठिकाणी पगारी तलाठी नेमण्याची कल्पना महाराजांच्या मनात हळूहळू आकाराला येत होती.

मुकुंदराव पाटील यांनी शदीनमित्रश मधून शाहू छत्रपतीच्या नेतृत्वासाठी जी ब्राह्मणोत्तर चळवळ सुरु होती त्या चळवळीचे जोरदार समर्थन केले त्यांच्या शदीनमित्रश मधून शकुलकर्णीलीलामृतश क्रमशः प्रसिद्ध होऊ लागले. यामधून त्यांनी कुलकर्णी वतनदाराच्या अन्यायाचे विडंबनात्मक चित्रण उभे केले. विरोधकांनी यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. पुढे मुकुंदरावानी शकुलकर्णी लीलामृतश हे विडंबनात्मक काव्य पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचे

ठरविले. यासाठी शाहू छत्रपतींची आर्थिक मदत लाभली. 7 मुकुंदरावांनी कुलकर्णी वतनदारांची कृश्णवृत्त्ये पुस्तकरूपाने जगापुढे मांडली.

कुलकर्णी वतन खालसा :-

खेड्यातील अडाणी व भोळ्याभाबडया जनतेची कुलकर्णी वतनदारापासून सुटका करण्यासाठी कुलकर्णी वतन रद्द करण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला. ग्रामपंचायती स्थापना करण्याच्या कार्यात कुलकर्णीचा मुख्य अडथळा होता. शेवटी छत्रपती शाहू मजाराजांनी दि. 28 फेब्रुवारी 1918 रोजी आपल्या संस्थानामध्ये कुलकर्णी वतन खालसा करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

श्रयतेमध्ये विद्येचा प्रसार होऊ लागल्याने तिला जास्त हक्क देण्याची वेळ आलेली आहे. बिकानेर, त्रावणकोर वगैरे संस्थानात प्रजेस ग्रामपंचायती दिलेल्या आहेत, त्याच धर्तीवर येथेही देण्याचा हुजुरचा विचार आहे. पण या कामास वतनदार कुलकर्णी ही मोठी अडचण आहे. असा जाणत्या लोकांचा अनुभव आहे. समाजाच्या अज्ञान अवस्थेत कुलकर्णी वतन अवश्य असेल, पण आता मात्र तो काळ राहिला नाही. वतनदार कुलकर्णी असता एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापना झाल्यास सर्व सत्ता सदर कुलकर्णी व त्यांचे थोडे जातभाई ह्यांच्या हाती जाईल व शेतकऱ्यांच्या मोठ्या समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. वतनदार पाटील हा शेतकऱ्यापैकीच असल्याने त्याच्यायोगाने अशा ग्रामपंचायतीच्या कामास काही धोका येण्यासारखा नाही.

ग्रामपंचायती यशस्वी करावयाच्या असतील तर वतनदार कुलकर्णीची पद्धत बंद झाली पाहिजे, सबव यापुढे ही पद्धती बंद करून पगारी तलाठी नेमूण गावाचे काम घेण्यात यावे.

कुलकर्णी लोक आज जे काम करीत आहेत, त्यातील बहुतेकास सनदा नाहीत, फक्त विहाटीप्रमाणे काम करीत आहेत. वतनी जमिनीवर वतनदारांचा हक्क नाही. जोपर्यंत नोकरी घेण्यात येते तोपर्यंत सदर जमिन त्याच्याकडे राहण्याची असते. तरी कुलकर्णीच्या ताब्यात असलेल्या वतनी जमिनी मोहिनी व अर्जी काढून न घेता दयाळूपैणे त्यांच्याकडे राहू देण्याची हुजुरची इच्छा आहे. इतकेच नव्हे तर त्यांना सध्या सदर जमिनीवर पूर्ण मालकी नाही तीही मालकी त्यांना देण्यात येत आहे. आज त्यांना सदर जमिनी गहाण देता येत नाहीत, विकत, बक्षीस अगर मृत्युपत्रानेही कोणास देता येत नाहीत. पण त्यांना रयताचे पुर्ण हक्क मिळाले म्हणजे या सर्व गोश्टी करता येतील, असे पुर्ण हक्क मिळाले हा त्यांचा फायदाच आहे. ३८

छत्रपती शाहू महाराजांनी हुक्म काढून कुलकर्णीच्या जागी तलाठी नेमण्याची व्यवस्था प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली शकुलकर्णी पद रद्द होताच ब्राह्मण मंडळींनी अर्ज विनंत्या करणे सुरु केले. अनेकदा भेटीगाठी घेतल्या. परिशदाही भरविल्या. शकराचार्यांनीही मध्यस्थीचा घोळ घातला. परंतु शाहू महाराजांने खंबीर धोरण स्विकारले व खेड्यापाड्यातील दलाली नश्ट केली. ३९

कुलकर्णीचे एक शिश्टमंडळ शाहू महाराजांना भेटून आपले पारंपारिक कुलकर्णी पद आणि वतन कायम पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचे ठरविले. यासाठी शाहू छत्रपतींची आर्थिक मदत लाभली. 7 मुकुंदरावांनी कुलकर्णी वतनदारांची कृश्णवृत्त्ये पुस्तकरूपाने जगापुढे मांडली.

कुलकर्णी वतन खालसा :-

खेड्यातील अडाणी व भोळ्याभाबडया जनतेची कुलकर्णी वतनदारापासून सुटका करण्यासाठी कुलकर्णी वतन रद्द करण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला. ग्रामपंचायती स्थापना करण्याच्या कार्यात कुलकर्णीचा मुख्य अडथळा होता. शेवटी छत्रपती शाहू मजाराजांनी दि. 28 फेब्रुवारी 1918 रोजी आपल्या संस्थानामध्ये कुलकर्णी वतन खालसा करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

श्रयतेमध्ये विद्येचा प्रसार होऊ लागल्याने तिला जास्त हक्क देण्याची वेळ आलेली आहे. बिकानेर, त्रावणकोर वगैरे संस्थानात प्रजेस ग्रामपंचायती दिलेल्या आहेत, त्याच धर्तीवर येथेही

देण्याचा हुजुरचा विचार आहे. पण या कामास वतनदार कुलकर्णी ही मोठी अडचण आहे. असा जाणत्या लोकांचा अनुभव आहे. समाजाच्या अज्ञान अवस्थेत कुलकर्णी वतन अवश्य असेल, पण आता मात्र तो काळ राहिला नाही. वतनदार कुलकर्णी असता एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापना झाल्यास सर्व सत्ता सदर कुलकर्णी व त्यांचे थोडे जातभाई ह्यांच्या हाती जाईल व शेतकऱ्यांच्या मोठ्या समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. वतनदार पाटील हा शेतकऱ्यापैकीच असल्याने त्याच्यायोगाने अशा ग्रामपंचायतीच्या कामास काही धोका येण्यासारखा नाही.

ग्रामपंचायती यशस्वी करावयाच्या असतील तर वतनदार कुलकर्णीची पद्धत बंद झाली पाहिजे, सबव यापुढे ही पद्धती बंद करून पगारी तलाठी नेमूण गावाचे काम घेण्यात यावे. कुलकर्णी लोक आज जे काम करीत आहेत, त्यातील बहुतेकास सनदा नाहीत, फक्त विहाटीप्रमाणे काम करीत आहेत. वतनी जमिनीवर वतनदारांचा हक्क नाही. जोपर्यंत नोकरी घेण्यात येते तोपर्यंत सदर जमिन त्याच्याकडे राहण्याची असते. तरी कुलकर्णीच्या ताब्यात असलेल्या वतनी जमिनी मोहिनी व अर्जी काढून न घेता दयाळूपैणे त्यांच्याकडे राहू देण्याची हुजुरची इच्छा आहे, इतकेच नव्हे तर त्यांना सध्या सदर जमिनीवर पूर्ण मालकी नाही तीही मालकी त्यांना देण्यात येत आहे. आज त्यांना सदर जमिनी गहाण देता येत नाहीत, विकत, बक्षीस अगर मृत्युपत्रानेही कोणास देता येत नाहीत. पण त्यांना रयताचे पुर्ण हक्क मिळाले म्हणजे या सर्व गोश्टी करता येतील, असे पुर्ण हक्क मिळाले हा त्यांचा फायदाच आहे. ३८

छत्रपती शाहू महाराजांनी हुक्म काढून कुलकर्णीच्या जागी तलाठी नेमण्याची व्यवस्था प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली शकुलकर्णी पद रद्द होताच ब्राह्मण मंडळींनी अर्ज विनंत्या करणे सुरु केले. अनेकदा भेटीगाठी घेतल्या. परिशदाही भरविल्या. शकराचार्यांनीही मध्यस्थीचा घोळ घातला. परंतु शाहू महाराजांने खंबीर धोरण स्विकारले व खेड्यापाड्यातील दलाली नश्ट केली. ३९

कुलकर्णीचे एक शिश्टमंडळ शाहू महाराजांना भेटून आपले पारंपारिक कुलकर्णी पद आणि वतन कायमठेवण्यासाठी विनंती केली. छत्रपती शाहू महाराजांना कुलकर्णी पद रद्द करावयाचे होतेच पण त्यांनी कुलकर्णी वतनावर बंदी घालणाऱ्या हुक्मावर काही काळ स्थगिती दिली. यावर शक्सरीश ने आनंद व्यक्त करून लिहिले की, शआशारीतीने महाराजांनी कुलकर्णी व बलुतेदार यांची गान्हानी दूर करून त्याय केला त्यावदल ते वर्ग महाराजांचे अत्यंत ऋणी आहेत. महाराजांनी ही न्यायबुद्धी दर्शविल्याबदल आम्ही त्यांचे फिरून अभिनंदन करतो ३१

केसरीकारांनी कुलकर्णी वतन तसेच ठेवण्याचा निर्णय स्थगित केल्याबदल महाराजांचे अभिनंदन केले मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. शाहू छत्रपतींनी 25 जून 1918 रोजी कुलकर्णी वतन रद्द केल्याचा आणि तलाठी पद्धत 29 जुलै 1918 पासून कायम केल्याचा हुक्म केला. याविरुद्ध शक्सरीश ने आगाखड केलेली दिसून येते. शक्सरीश ने म्हटले की, शकोल्हापूरच्या महाराजांनी कुलकर्णीच्या जागी तलाठी नेमण्याचा हुक्म तात्पुरता तहकुब ठेवला होता. परंतु तीन आठवड्याच्या आतच मर्जी बदलून फिरून तलाठ्यांच्या नेमणुकीविशयी हुक्म सुटला आहे. महाराज पुत्रशोकाने विमग्न असता त्या संधीत कोणीतरी कारस्थानी अधिकाऱ्याने हा डाव साधला असावा. अद्यापही स्वस्थ चित्ताने विचार करून महाराज सरकार हा हुक्म रद्द करतील अशी अशा आहे. ११

केसरीकारांनी कुलकर्णी पद व वतनाविशयी कळवळा होता. छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणोत्तरांची तलाठी म्हणून नेमणुक केल्या. त्यामुळे साहजिक खेड्यामध्ये शकुलकर्णीश चे वजन कमी होऊ लागले. सदरील जाहीरनाम्याने कुलकर्णीच्या जमिनी सरकारला हस्तगत करता आल्या असत्या पण छत्रपती शाहूंनी तसे न करता कुलकर्णीच्या जमिनी त्यांच्याकडे च मालकी हवकाने

ठेवल्या, यामध्ये शाहूराजांचे मोठेपण दिसून येते. शिवाय सदरील जमिनी अहस्तांतरणीय न करता त्यांना आपल्या जमिनीची मालकी दुसऱ्याच्या नावावर करण्याचा हक्क दिला.

कुलकर्णी वतन खालसा करण्यासाठी काढलेल्या जाहीरनाम्याचे छत्रपती शाहूंनी बौद्धीक युक्तीवाद करून त्याचे समर्थन केल्याचे दिसून येते. शकुलकर्णीश वतन का नशट केली याची कारणे शाहू महाराजांनी वर्णन केली ती अतिशय तार्किकदृश्ट्या योग्य अशी होती. कुलकर्णी वतन खालसा झाले तरी जमिनी त्यांच्याकडे ठेवल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले नाही. कुलकर्णी वतनाचा ब्राम्हण-ब्राम्हणोत्तर वादाशी कधीही संबंध नाही, हा वाद जुनाच आहे. पुर्वी कुलकर्णीकडून चुक झाली तर त्याचे उत्पन्न सरकार जमा होण्याचा धोका असे, आता तो राहिला नाही, कुलकर्णी लोकासारख्यांना कनिश्ठ दर्जाच्या कामात गुंतून न ठेवता त्यांच्या बुद्धिमत्तेचा समाजाच्या प्रगतीसाठी अन्य क्षेत्रात उपयोग करावा. इ.12 शिवाय कुलकर्णी हे ग्रामाधिकारी असल्यामुळे त्यांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला. शगावातील चावडीवर ते ग्रामस्थाना वर्तमानपत्रे वाचून दाखवित व ब्रिटिश प्रदेशातील जहालमतवाद्यांच्या धोरणांचा प्रचार करीत. ते श्लोकसंग्रह, श्लोकशाहीश, शराजकारण, श्लेषरीश व इतर जहाल वर्तमानपत्रे यातून मज विरुद्ध लोकांचे मन कलुशित करण्यासाठी मजवर बिनदकक्त कडवट हल्ले चढविण्यासाठी प्रोत्साहन देतात. राजदोही उद्योगांचा प्रसार करण्यासाठी जे निधी ब्रिटीश प्रदेशात उभारण्यात येतात ते माझ्या राज्यातील अज्ञानी ग्रामस्थाकडून गोळा केले जातात. आणि माझ्या राज्यातील फक्त कुलकर्णीनीच ह्या सर्व गोळ्यांतील जहालमतवाद्यांच्या प्रोत्साहनाने केल्या.13 यामुळे छत्रपती शाहूंनी कुलकर्णी यांना त्यांच्या पदावरून दूर करून पगारी तलाई नेमले. आपल्या टिप्पणी, छत्रपती शाहू म्हणतात की, कुलकर्णीच्या शताब्द्यात सरकारी दत्तर असे. त्यांना खाजगी जमिनीच्या खात्यांची नि हक्काची पूर्ण माहिती असायची त्यांनी आपल्या माहितीचा व पदाचा गैरफायदा घेतला. त्यांच्या अप्रमाणिकपणाची व कुटील व्यवहाराची इतकी उदाहरणे माझ्या दृश्टीतप्तीस आली की, त्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता मला एक खास न्यायालय स्थापावे लागले. 14 अशाप्रकारे कुलकर्णीची अरेशी होती. छत्रपती शाहू महाराजांनी हुक्म काढून कुलकर्णी वतन खालसा करावे लागले. साहजिकच त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या विरोधात महाराजावर ब्राम्हण द्वेश्टेपणाचा खोडसाळ आरोप करण्यात आला, परंतु वस्तूस्थिती वेगळीच होती.

सारांश

छत्रपती शाहू महाराज हे समाज परिवर्तनाचे खंदे पुरस्कर्ते होते. जातीभेद मोऱून काढून समताधिश्ठीत समाजरचना निर्माण करणे हे छत्रपती शाहूंचे ध्येय होते. समाजातील कमजोर वर्गाची होणारी पिळवूनक त्यांना थांबवायची होती. वर्ण वर्चस्वाच्या वरवंट्याखाली दबलेल्या समाजाला वर आण्याचे काम त्यांनी केले. सामाजिक, व धार्मिक दृश्ट्या उपेक्षित वर्गाची उन्नती होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

कुलकर्णी या वतनदारामुळे समाजाचे पर्यायाने खेड्यातील कश्टकरी, कामगार वर्गाच्या होणाऱ्या शोशणाच्या ते विरोधात होते. त्यांचे ब्राम्हणांशी शत्रुत्व नव्हते तर त्यांच्यातील ब्राम्हण्यांशी शत्रुत्व होते. महाराजांनी बुद्धिमान विश्वासू नि समाजसुधारक ब्राम्हणांचा कधीही द्वेश केला नाही. उलटपक्षी त्यांना सहाय्यच केले. शब्राम्हण सुधारकांनी चालविलेल्या वर्तमानपत्रांनाही त्यांनी आर्थिक सहाय्य केलेले आहे. 15 शागरकारांच्या मृत्युनंतर त्यांचे सुधाकरण हे साप्ताहिक मरणोन्मुख झाले असता महाराजांनी त्यांना भरीव साहय केले. 15 वर्णवर्चस्वाचा कधीही त्यांनी स्विकार केला नाही, उलट वर्ण वर्चस्वादी प्रवृत्ती विरुद्ध त्यांनी कार्य केलेले दिसून येते. कुलकर्णीच्या उपदव्यापामुळे त्रस्त जनतेची त्यांनी सोडवणूक केली. कुलकर्णी वतन नश्ट करून तलाठी पद्धत सुरु करून एक नवा अध्याय त्यांनी निर्माण केला.

छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जातीधर्माना समानतेची वागणूक दिली. प्रजेच्या कल्याणाकरीता प्रसंगी कठोर निर्णय घेऊन आपले शासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतके खेड्यातील गरीब व बहुजन वर्गावर अधिराज्य गाजवणारा कुलकर्णी व त्याचे वतन शाहू राजांनी मोडीत काढले. लोकमान्यासारख्यांनी कुलकर्णी वतन मोडीत काढल्याबद्दल छत्रपतीवर टीका केली उच्चवर्णीय वर्तमानपत्रांनीही त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला पण छत्रपती शाहू डगमगले नाहीत. लोकांना गडद अंधारातून सोनेरी किरणामध्ये आण्याचे काम छत्रपती शाहूंनी केले. कालबाह्य व उपद्वयापी कुलकर्णी वतनापासून रयतेची सुटका केली. असा हा शर्यतेचा राजाश पुन्हा होणे नाही.

संदर्भ ग्रंथ सूची

- 1) डॉ. आ. रा. कुलकर्णी, शिवकालीन महाराश्ट्र, पृ. 24.
- 2) केळकर य. न., ऐतिहासिक शब्दकोश, पृ. 1243.
- 3) डॉ. बी. व्ही. चौधरी, मराठेकालीन वतनदारी, खंड, 2 पृ. 8.
- 4) डॉ. आ. रा कुलकर्णी, शिवकालीन महाराश्ट्र, पृ. 31.
- 5) डॉ. जयसिंगराव पवार, राजशी शाहू छत्रपती : एक मागोवा, पृ. 29.
- 6) डॉ. जयसिंगराव पवार (सं.पा.) राजशी शाहू स्मारक ग्रंथ, पृ. 129.
- 7) डॉ. रमेश जाधव, लोकराजा शाहू छत्रपती, पृ. 238 – 239.
- 8) डॉ. जयसिंगराव पवार (संपा.), राजशी शाहू स्मारक ग्रंथ, पृ. 986.
- 9) प्रा. रघुनाथ कडवे, लोकांचा राजा छत्रपती शाहू महाराज, प. 48.
- 10) डॉ. रमेश जाधव, लोक राजा शाहू छत्रपती, पृ. 242.
- 11) धनंजय कीर, राजशी शाहू छत्रपती, पृ. 342–343.
- 12) डॉ. जयसिंगराव पवार, राजशी शाहू स्मारक ग्रंथ, पृ. 131.
- 13) धनंजय कीर, राजशी शाहू छत्रपती, पृ. 343.
- 14) उपरोक्त, पृ. 344.
- 15) धनंजय कीर लोकराजा शाहू महाराज व्यक्तीत्व आणि विचार, पृ. 65.